

187. 192). 14, 2470. N. 17, 13. 14. HARIV. 1203. 4967. R. 4, 41, 14. MECH.  
24. sg. der König der Daç. MBH. 5, 7519. दशार्णा देशः P. 6, 1, 89, Vārtt.  
7, Sch. Durgād. zu Vop. 2, 9. Soll aus दशन् + रण zusammengesetzt  
sein. — 2) f. शा N. pr. eines im Vindhja entspringenden Flusses VP.  
183, N. 80. Durgād. zu Vop. 2, 9. ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDr. — Vgl.  
दशार्णा.

दशार्णा क MBB. 5, 7418 falsche Form für दशार्णक.

दशार्णयु (von दशार्णा) m. N. pr. eines Sohnes des Raudrācva HA-  
RIV. 1660.

दशार्ध (दशन् + अर्ध) pl. fünf (die Hälfte von zehn): दशार्धानाम् M. 1,  
27. शैः: — दशार्धः MBH. 1, 6978. शशान् — दशार्धसंख्यान् 7052.

दशार्हः gaṇa विमुक्तादि zu P. 5, 2, 61. = दशार्हः gaṇa पर्शादि zu 4,  
38. m. pl. N. pr. eines Kriegerstamms gaṇa पर्शादि zu 3, 117. TRIK. 2,  
1, 10. MBH. 3, 769. 903. दशीरेकादश दाशा दशार्हः: 10667. 12578. 12579.  
BHāg. P. 4, 11, 12. Wird zurückgeführt auf दशार्हः, einen Nachkommen  
Jadu's, einen Sohn Dhṛṣṭha's (Nirvṛti's) und Vater Vjo-  
man's HARIV. 1991. VP. 422. BHāg. P. 9, 24, 3. दशार्हः eine Prinzes-  
sin aus dem Stamme der Daç. gaṇa पर्शादि zu P. 5, 3, 117, Vārtt. 2.  
दशार्हः als Bein, Kr̄ṣṇa's (vgl. दशार्हः) MBH. 13, 7003. als Bein. jedes  
Buddha (TRIK. 1, 1, 8. H. 233) hat das Wort wohl nichts mit dem Völ-  
kernamen zu thun, sondern zerlegt sich in दशन् + अर्हः. — Vgl. दशार्हः.  
दशार्हःक m. pl. = दशार्हः BHāg. P. 9, 24, 62.

दशावतार (दशन् + अवरः) m. Bein. Vishnu's (der zehn Mal auf die  
Erde Herabgekommene) TRIK. 1, 1, 29. H. c. 63. Verz. d. Oxf. H. 183, a.  
○ दशमी Verz. d. B. H. 134, a (60).

दशावर (दशन् + अवरः) 1) adj. f. शा zum Mindesten aus zehn bestehend:  
परिषद् M. 12, 110. 111. — 2) m. N. pr. eines Unholden MBH. 2, 367.

दशाश्च (दशन् + अश्च) 1) adj. zehn Pferde besitzend, mit zehn Pferden  
fahrend. — 2) m. a) der Mond TRIK. 1, 1, 85. H. 104, Sch. ÇABDĀR. im  
ÇKDr. — b) N. pr. eines Sohnes des Iksvāku MBH. 13, 89. fg.

दशाश्चमेध (दशन् + अश्च) n. (sc. तीर्थ) das Tīrtha der 10 Pferdeopfer,  
N. eines best. Tīrtha MBH. 3, 5084. ○ तीर्थ Verz. d. Oxf. H. 66, b, 36.  
67, a, 21. 70, b, 39 (Ursprung des Namens). 73, b, 13. दशाश्चमेधिक wohl  
dass. MBH. 3, 6034. HARIV. LANGL. I, 509. — Vgl. दशाश्चमेध.

दशास्य (दशन् + अस्य) 1) adj. zehnmündig AV. 4, 6, 1. — 2) m. Bein.  
Rāvaṇa's H. 706, Sch. Bhūripā. im ÇKDr. R. 3, 55, 12. ○ नित् m. Bein.  
Rāma's Bhūripā.

1. दशार्हः (दशन् + अर्हः) m. ein Zeitraum von zehn Tagen ÇAT. Br. 13, 4,  
2, 15. ĀCV. GRB. 4, 4. M. 5, 59. 76. 83. 102. 8, 223. R. GORR. 2, 83, 26. 86,  
1. अर्तदशार्हः M. 5, 76. अर्तदशार्हात् 8, 222. — Vgl. अर्निर्दशार्हः.

2. दशार्हः (wie eben) 1) adj. zehntägig. — 2) m. eine best. liturgische Ce-  
rimonie (vgl. दशार्हात्र) KĀT. ÇR. 23, 5, 27. LĀT. 10, 10, 1.

दशिन् (von दशन्) 1) adj. zehntheilig Vop. 7, 93. सा दशिनी विराट् AIT.  
Br. 5, 19. 3, 28. ÇAT. Br. 13, 2, 5, 3. LĀT. 6, 7, 1. Maç. in Verz. d. B. H.  
74. f. Dekade Ind. St. 3, 382. fg. — 2) m. ein Oberaufseher über 10 Dör-  
fer M. 7, 119.

दशिविद्भ m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 372. VP. 193. — Vgl.  
दधिविद्भ.

दशेन्द्र (दशन् + इन्द्र) adj. angeblich fünf Indrāṇi (sic) zur Gottheit  
habend P. 1, 1, 58, Vārtt. 2, Sch. P. 1, 2, 49, Sch.

दशेन्द्रन (दशा Dasha + इन्द्रन) m. Lampe TRIK. 2, 6, 42. H. 687. HAR. 24.

दशेर (von दश्, दश्) UNĀDIS. 1, 59. adj. bisstig, zu Leibe gehend, = द्विं-  
स्त उग्गवः. = सुस्पष्टातकः der Jmd im Schlaf überfällt TRIK. 3, 1, 10. Nach  
ÇKDr. und WILS. m. Raubthier.

दशेरक (von दशेर) 1) m. pl. N. pr. eines Volkes, = मरु (daher bei  
WILSON: a country destitute of water) H. 957. MBH. 7, 397. प्रूहमीरा द-  
शेरकाः MBH. bei LASSEN, Pentap. 27. दशेरकाः: (eine Handschr. scheint  
दसेरकु zu lesen) कैकयी: VARĀH. BHĀG. S. 5, 67. दशेरक m. sg. = मरुदेश  
Bhūripā. im ÇKDr. अग्निवेशदशेरकाः: (sic) gaṇa तिक्तिक्तिवादि zu P. 2,  
4, 68. — 2) das Junge eines Kameels: यास्तिष्ठत्यः प्रमेहन्ति यथैवैष्ट्र-  
शेरकाः MBH. 8, 1852. — Vgl. दशेर, दशेरक, दासेर, दासेरक.

दशेश (दशन् + ईश) m. ein Oberaufseher über zehn Dörfer M. 7, 116.  
दशैकादशिकै (von दशन् + एकादशन्) adj. f. दृ दृ der sich für zehn eifl  
zahlen lässt d. h. Geld auf zehn Prozent ausleihst P. 4, 4, 31.

दशेणि (दशन् + एणि) m. N. pr. eines Schützlings des Indra: शतै-  
रूपदन्पणाय इन्द्रात्रू दशेणाये कुवये ऽक्षसातौ RV. 6, 20, 4. 8. — Vgl. दशमु.  
दशेणाय (wie eben) m. N. pr. eines Mannes VĀLAKH. 4, 2.

दशेनसि m. eine Schlangenart AV. 10, 4, 17.

दस्, दस्यति DHĀTUP. 26, 104. दसमानः; दसत्; partic. दस्त (angeblich  
vom caus. und = दोसत P. 7, 2, 27. Vop. 26, 114); Mangel leiden, ver-  
schnachten, δεῖν NIR. 1, 9. DHĀTUP. (उपज्ञेप aus उपज्ञय entstanden). ते-  
षां दिशोऽदस्यन् (Gegens. प्राय्यायत्त) TS. 4, 6, 11, 3. लो त्सारी दसमानो  
भग्नीदृ तव्यावीये RV. 1, 134, 5. — caus. verschmachten machen, er-  
schöpfen: आविवासतो दसयत् भूमे RV. 5, 43, 3. दसयति = उपज्ञयति  
NIR. 4, 25 und DURGA.

— श्रप versiegen: धेनवः: RV. 1, 135, 8.

— उद् s. उदास.

— उप ausgehen, mangeln, sich erschöpfen, versiegen NIR. 7, 23. सना-  
देव तव् रायो गम्भस्तौ न तीपत्ते नोप दस्यति दस्मि RV. 1, 62, 12. 5, 54, 7.  
10, 117, 1. धेनवः: 1, 133, 8. 5, 53, 5. दात्रम् 8, 43, 33. TS. 4, 6, 3, 3. AV. 3,  
29, 2, 6. मा ते प्राणा उप दसत् 5, 30, 15. स यदि राजोपदस्येत् wenn der  
Soma ausgeht ÇAT. BR. 4, 2, 2, 5. PĀNKAV. BR. 9, 9. Mit instr. des ausge-  
henden Gegenst.: प्रपुभिरुपै दस्यति AV. 12, 4, 2. an Jmd (abl.) ausgehen,  
Jmd fehlen: मा वां रातिरुपै दस्तुकादा चूनासमदातिः कदा चून् RV. 1, 139,  
5. partic.: दर्विरतिपरिमितानुपदस्ता KĀT. 88. — caus. दसयति  
ausgehen —, aufhören machen NIR. 7, 23. प्राणान् AV. 12, 3, 27. TBA. 2,  
3, 2, 2. extingue: ब्रह्मज्यम् AV. 12, 3, 52. — Vgl. अनुपदस्वत्, उपदा-  
सुक (अनुपः TS. 6, 1, 3, 8. अनुपदस्य ÇĀNKH. ÇR. 4, 8, 9).

— अनुप nach Etwas (acc.) ausgehen: प्राणः PĀNKAV. BR. 9, 9.

— प्र versiegen: आपस्वरमाणा न तीपत्ते न प्रदस्यति KĀT. 28, 1.

— वि ein Ende nehmen, mangeln, fehlen: पूर्वीरिन्द्रस्य रातयो न वि  
दस्यत्यूत्यः RV. 1, 11, 3. मा ते इन्द्र ते वृयं तुराशुद्युक्तासो अब्रह्मता वि  
दसाम VS. 10, 22. तस्मिन्पचमाने व्यदस्यत् während er kochte, ging ihm  
(das Feuer) aus KĀT. 10, 6 in Ind. St. 3, 469, Z. 2 v. u. विदस्त् (= उ-  
पज्ञीया DURGA) NIR. 1, 9. Mit abl. der Person: sich Jmd entziehen, Jmd  
fehlen: मा सा ते ब्रह्मत्सुमतिर्विदसत् RV. 1, 121, 15. मा वीरो ब्रह्मवर्यो